

णस्य R. 5, 31, 60. मार्गमाणाः पदन्यासम् MBh. 4, 871. संनिकृष्टं R. 2, 45, 18. कम्पयन्वसुधा क्रोधात्पादन्यासैर्दुर्तं ब्रजन् 6, 72, 44. KUMĀRAS. 6, 50. पदन्यासो लयमुपगतः MĀLAV. 29. MRGH. 36. KĀM. NĪTIS. 11, 35. BHĀG. P. 3, 5, 44. चरणं^० dass: चरणन्यासैः कम्पयन्निव मेदिनीम् R. 4, 14, 5. MRGH. 56. अङ्गिन्यासे च चामीकरपङ्कजानि H. 61. खुरं^० RAGH. 2, 2. अलसवलितैरङ्गिन्यासैः ŚĪR. D. 42, 15. नखं^० das Einsetzen der Krallen RAGH. 12, 73. न्यास allein wohl dass. in der folg. Stelle: खादन्ति कृस्तिनं न्यासैः क्रव्यादा बह्वोऽप्युत MBh. 12, 552. पत्रं^० das Einsetzen der Federn (in den Pfeil) H. 781. अक्षरं^० das Auftragen der Buchstaben, Schrift: शोणितेनाक्षरन्यासः KĀTĀS. 8, 15; vgl. अक्षरन्यास, अक्षरविन्यास. रेखां^० das Auftragen —, Ziehen von Linien AMAR. 46. अग्रगल्भपदन्यास dopfelsinnig sowohl das Niederschreiben flacher Verse als auch flache Fussstritte Spr. 170. बीजं^० das Hineinlegen des Keimes (einer dramatischen Entwicklung) DAṢAR. 1, 25. — 2) das Niederlegen, Ablegen: शस्त्रं^० MBh. 6, 4416. VIKR. 87, 2. शरीरं^० MBh. 13, 3557. देहं^० ŚĀV. 2, 23. HARIV. 1251. DAṢ. 2, 43. BHĀG. P. 3, 4, 34. — 3) Entsagung, Entäußerung TAITT. ĀR. 10, 79. 80. MAHĀNĀR. UP. in Ind. St. 2, 97. 99; vgl. 176. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः BHAG. 18, 2. न्यासमास्थितः BHĀG. P. 9, 6, 53. 3, 12, 43. — 4) das Vorbringen: अर्थान्तरं^० KULL. zu M. 10, 102. Schol. zu ÇĀK. 35. — 5) Senkung (des Tons) RV. PRĪT. 3, 14. — 6) Depositum, ein anvertrautes Gut AK. 2, 9, 81. 3, 4, 49, 122. H. 870. JĀṢĀ. 2, 67. MBh. 1, 6137. R. 1, 1, 37. 66, 8. R. GORR. 2, 123, 14. MĀKĪK. 24, 24. 55, 19. ÇĀK. 97. RAGH. 12, 18. BHĀG. P. 5, 8, 16. 9, 14, 21. भूतं MBh. 2, 774. R. 1, 66, 13. 3, 51, 18. लोपं MBh. 13, 4517. धारिन्^० M. 8, 196. ऋत्^० BHĀG. P. 3, 18, 11. — 7) das Auftragen mystischer Zeichen auf verschiedene Theile des Körpers Verz. d. B. H. No. 1045. कारन्यासं ततः कुर्याद्वादशाक्षरविद्यया BHĀG. P. 6, 8, 6. qu'il consacre ses mains BURNOURF. Hierher würden wir auch Verz. d. Oxf. H. 91, a, 33 ziehen, wenn nicht AUFRACHT, dem doch die Stelle im Zusammenhange vorlag, übersetzte: *manuum et pedum gesticulatio*. Vgl. तन्त्रं^०. — 8) Titel eines Commentars zur Kāçīkāvṛtti von Ġinendra (auch जिनैन्द्रबुद्धि COLEBR. Misc. Ess. II, 40. N. Verz. d. Oxf. H. 161, b, 7) COLEBR. Misc. Ess. II, 40. SIDDH. K. zu P. 7, 4, 3. UGĒVAL. zu UṢĀDIS. (s. AUFRACHT in der Vorrede S. XVI). RAKSHITA'S Commentar zum Njāsa heisst Anunjāsa und beide zusammen wahrscheinlich Mahānjāsa (nach AUFRACHT) ebend. न्यासकारं Verz. d. Oxf. H. 113, a, 161, b, 7. 162, b. SIDDH. K. zu P. 1, 2, 6. 3, 1, 15. न्यासकृत् Verz. d. Oxf. H. 161, a, 13. Unter अन्वित्कारिका^० SIDDH. K. zu P. 7, 2, 10 wird wohl der Theil des Commentars gemeint sein, der die अन्वित्कारिका behandelt.

न्यासिक adj. (f. ङी) von न्यास in der Bed. तेन चरति gaṇa पर्यादि zu P. 4, 4, 10.

न्यासिन् (von 2. अस् mit नि oder von न्यास) adj. subst. der Allem entsagt hat BHĀG. P. 4, 30, 36. 7, 15, 74. 9, 9, 6. VĀJ-^० P. in Verz. d. Oxf. H. 48, b, 10.

न्यासिकारं (न्यास + 1. कर्) Jmd Etwas als treu zu bewahrendes Gut anvertrauen KUMĀRAS. 3, 55. KĀTĀS. 4, 72. 10, 158. 24, 192. RĀĠA-TAR. 5, 182. 220.

न्यासोद्घात (न्यास + उ^०) m. Titel eines Werkes, citirt von Malli-IV. Theil.

nātha Verz. d. Oxf. H. 113, a.

न्यूङ् m. AK. 3, 6, 3, 17. 1) = सामन्^० TRĪK. 3, 3, 50. = सामविशेषस्य षोडशकरी H. an. 2, 22. = सामः षट्पणावाः MED. kb. 2; vgl. न्यूङ्. — 2) = सगयक्^० MED. — 3) = मनोज्ञ^० TRĪK. 3, 1, 13. 3, 50. H. an. MED.

न्युञ्ज (von उञ्च् mit नि) 1) adj. a) umgestürzt, umgewandt: पाणि mit nach unten gekehrter Fläche (wie न्युञ्च्) KĀTĀ. ÇA. 9, 6, 4. उखा mit nach unten gekehrter Mündung 16, 4, 11. प्रथमे पात्रे संखान्ममवनीय पात्रं न्युञ्जं कुर्यात्पितृभ्यः स्थानमसीति GOBH. im ÇKDR. JĀṢĀ. 1, 284 (न्युञ्ज n. = आङ्गादिपात्रभेद ÇABDAR. im ÇKDR. m. = दर्भयसुच्^० MED. 6. 11. = कुश and सुच्^० H. an. 2, 71). विमानानि HARIV. 2394. शकटं 3408. वस्ति umgestülpt SUÇA. 2, 197, 17. auf dem Gesicht legend (wie न्युञ्च्), = अधोमुख H. ç. 104. H. an. MED. HALĀ. 2, 230. MBh. 5, 2744. HARIV. 2673. 5829. 6350. SUÇA. 2, 200, 6. 202, 21. — b) einen gekrümmten Rücken habend (in Folge von Krankheit) P. 7, 3, 61 (उपतपि; daher m. *disease, sickness, pain* bei WILS.). AK. 2, 6, 3, 12. TRĪK. 3, 3, 84. H. an. MED. — 2) m. N. des Njagrodha-Baumes in Kurukshetra AIT. Br. 7, 30. — 3) n. die Frucht der Averrhoa Carambola Lin. H. an. MED.

न्युञ्जखड्गं (न्यु^० + ख^०) m. ein krummer Säbel TRĪK. 2, 8, 54.

न्यूङ् m. Einfügung des Lautes o — in verschiedener Anzahl, Quantität und Betonung — in die Recitation. Regeln und Beispiele darüber ĀÇV. ÇA. 7, 11. ÇĀṆKH. ÇA. 10, 5, 21. fgg. ŚĪJ. zu AIT. Br. 5, 3, 6, 32. न्यूङ्गाः षोडश श्लोकारास्तत्र केचिदुदात्ताः केचिदनुदात्ताः P. 1, 2, 34, Sch. — AIT. Br. a. a. O. ÇĀṆKH. Br. 22, 6, 25, 13. KĀTĀ. ÇA. 1, 8, 19. ÇĀṆKH. ÇA. 12, 13, 4, 24, 10, 12. VS. PRĪT. 1, 131. P. a. a. O.

न्यूङ्ग्य^१) act. den Njūṅkha einfügen: चतुरक्षरेण न्यूङ्गयेत् AIT. Br. 5, 3, 6, 19, 29. fgg. ÇĀṆKH. Br. 22, 8, 25, 13. ĀÇV. ÇA. 7, 11. वृषाकपिं न्यूङ्गं (absol.) शंसति ÇĀṆKH. Br. 30, 5. ÇA. 12, 13, 1. — 2) med. brummen, vom Ton eines auf seinen Frass gierigen Thieres: न्यूङ्ग्यन्ते घृधिं पक्व ग्रामिषि RV. 10, 94, 3.

— प्रति den Njūṅkha in der Gegenstrophe einsetzen ÇĀṆKH. ÇA. 12, 13, 3.

न्यूङ्गीय partic. fut. pass. von न्यूङ्ग्य (Bed. 1) ÇĀṆKH. ÇA. 12, 13, 5, 13, 1, 7.

न्यूङ्ग्य desgl. AIT. Br. 5, 3.

न्यून (1. नि + ऊन) 1) adj. f. ङी verkleinert, verkleinert, mangelhaft, defect (Gegens. अतिरिक्त, अधिक, पूर्ण); = ऊन AK. 3, 4, 49, 130. H. an. 2, 273. MED. n. 13. त्रिभिरक्षरैर्न्यूनम् AIT. Br. 3, 46. नवन्यून 6, 9. ÇAT. Br. 2, 5, 4, 20. TBr. 2, 2, 4, 2. न्यूनान्तरं ÇAT. Br. 10, 3, 3, 13. यत्र न्यूनमासीत्-देतैः समपूरयन् 2, 8, 16. अधिके, समे, न्यूनैः ĀÇV. GĀHJ. 2, 8. न्यूनान्धिकाङ्गं SUÇA. 1, 103, 7. LĪTĪ. 1, 1, 7. ĀÇV. GĀHJ. 1, 23. eine Finsterniss SŪRĀB. 4, 11. परिन्यूनं शोचसि मैकपादम् an den Füßen defect BHĀG. P. 1, 16, 21. 17, 7. अर्थन्यून der kein Vermögen hat MBh. 3, 4057 (st. dessen अर्थकीन 13, 5207). समविषमन्यूनमधिकम् (auf der Erde) BHĀG. P. 5, 9, 12. मे न्यूनम् was mir mangelt 1, 5, 7. राजधानी wohl so v. a. ausgestorben R. 2, 88. 20. आसारं zu wenig M. 8, 203. न्यूनान्धिकाङ्गविभक्तानाम् so dass der Eine zu wenig, der Andere zu viel erhält JĀṢĀ. 2, 116. gering, niedrig; = गर्ह्यं AK. H. an. MED. = अघम AK. 3, 4, 33, 146. न्यूनज्ञातिकुलोद्भव MBh. 13, 6610. (वेधसा) द्वावा कार्यपदं, न्यूनं न्यस्तः कलिनृपावली RĀĠA-TAR. 4, 117. weniger: ततो न्यूनम् SIDDH. K. zu P. 5, 4, 57. VARĀH. BHĪH. S.